





# Proxy pushback against Yes Bank's board rights to SMBC

The plan allows the Japanese lender to put its nominee on Yes Bank's key board committees

Varun Sood  
varun.sood@livemint.com  
NEW DELHI

**Y**es Bank Ltd's decision to give the Japanese Sumitomo Mitsui Banking Corp (SMBC) the right to place its nominee directors on the lender's key board committees, including the audit and nomination and remuneration panels, has prompted two proxy advisory firms Institutional Investor Advisory Services India Ltd (IIAS) and Stakeholder Empowerment Services (SES) to recommend investors to vote against the proposal.

to reject the proposal that gives Yes Bank's two largest investors (including State Bank of India) special rights will test the resolve of shareholders as the voting for the proposal starts on 18 August and ends on 20 August, according to two investors. Yes Bank is expected to declare the results after the Annual General Meeting on 21 August.

"SBI will have the right to nominate an SBI Director on each of the committees of the Board," said the IiAS note to investors. "SMBC will have the right to nominate at least one SMBC Director on each of the committees of the Board, i.e. the Audit Committee, Nomination and Remuneration Committee and Risk Management Committee....We do not favour provisions that allow committee nomination rights as we believe board committee composition is a prerogative of the board and must be decided by the board independently," said IiAS. "We do not support the resolution."



Yes Bank's plan to give SMBC the right to nominate directors on key board committees has drawn opposition from proxy advisory firms IiAS and SES.

from 75% of shareholders. Yes Bank has no promoter, with all shares held by public investors. As of June, banks owned 33.7%, foreign institutional investors 26.9%, retail investors 29.3%, and mutual funds and insurers held the remaining 10%.

For now, SBI is the largest investor, owning 24%, while a private equity firm, Advent International, owns 9.2%. In May, SMBC agreed to buy a 20% share in Yes Bank for about ₹13,500 crore (\$1.6 billion) from SBI and private sector banks including HDFC Bank, Kotak Mahindra Bank and ICICI Bank. After all regulatory approvals, SBI's ownership would drop to 10.8%.

Emails queries to Yes Bank, SBI and SMBC went unanswered.

Per the share purchase agreement between Yes Bank and SMBC, the Japanese bank can appoint two non-independent directors on the board as long as it owns at least 15% shares. It is not clear yet how investors would react to IIA's recommendation. Still, at least one investor said even if the resolution gets rejected, the proposed transaction with SMBC would not get scuttled.

"IAS wants pristine corporate governance and hence I see the rationale why they have recommended investors to reject the resolution," said an investor on the condition of anonymity. "When proxy advisory firms put out a vote, it is not easy for most institutions, especially the foreign money managers, to override proxy advisory firms' recommendations as internally they have to reason out why they supported or voted against (the proposal)."

For an extended version of the story go to [livemint.com](http://livemint.com)

# Delhi court summons Samir Modi in GPI defamation case

Krishna Yadav & Ayaan Kartik  
NEW DELHI



The court set aside the trial court's May 19 order dismissing the complaint and directed proceedings to continue.

**T**he Saket sessions court in Delhi has issued summons to cigarette maker Godfrey Phillips India's (GPI) former director Samir Kumar Modi in a defamation case filed by two of the company's seven independent directors.

Additional sessions judge Sheetal Chaudhary Pradhan on Thursday set aside the trial court's 19 May order dismissing the complaint and directed the lower court to proceed with summoning Modi.

“Considering the aforesaid appreciation of facts and circumstances of the case and the case laws, the impugned order dated 19.05.2025 passed by the learned trial court stands set aside. The present revision petition stands allowed... the trial court is directed to summon the accused/respondent and proceed further as per law.” the court said in an order.

The dispute stems from a boardroom clash at GPI in May 2024, in which Modi alleged he was assaulted. Independent directors Atul Kumar Gupta and Nirmala Bagri accuse him of defaming them by publicly claiming they had consented to the alleged assault.

Modi, the youngest of three children of late tycoon K.K. Modi—and brother to former IPL chief Lalit Modi and sister Charu Modi—was removed from the board on 7 August 2024. GPI is a key player in India's tobacco market and

partners with Marlboro-maker Philip Morris.

Lalit and Samir have differed with mother Bina Modi, who heads the board of Godfrey Phillips.

Samir was removed from the board of the company last year while Bina Modi was re-elected as the chairman and managing director of the company.

Samir had accused the board members of colluding to arrange an assault on him as he was trying to attend a key board meeting in May last year.

According to the complaint, the events unfolded on 30 May 2024 when an audit committee meeting was underway ahead of a scheduled board meeting. Modi, then an executive director but not a member of the committee, allegedly got into a heated argument with a security officer outside the meeting room.

board members invited him in, where he allegedly shouted angrily and banged folders on the table. Despite the incident, the meeting concluded, and Modi later participated in the board meeting without signs of injury.

Later, on 1 June 2024, *The Economic Times* published an interview in which Modi alleged that the complainants and other board members orchestrated a “planned attack” to stop him from attending the meeting.

The directors deny the charge, citing CCTV footage showing Modi as the aggressor, and claim the remarks were false, scandalous, and intended to damage their reputations.

They say that Smir Modi's statements created a false impression that they condoned or arranged an assault, causing them social, professional, and reputational harm, prompting them to approach the court.

*krishna.yadav@live-mint.com*

*For an extended version of this story, go to [livemint.com](http://livemint.com).*

**GOVERNMENT OF WEST BENGAL**

**KMDA**  
**Corrigendum-4 of**  
**e-NIT No. KMDA/WS/GAP/SE(GAP)/**  
**NTI-01/2025-26**  
**Tender ID- 2025\_KMDA\_386629\_1**

With reference to above NTI the following changes have been made. Please read date & time limit for online Bid Submission 28.08.2025 upto 15:00 hrs in place of 13.08.2025 upto 15:00 hrs, for all other changes regarding this e-NIT please visit both websites. (KMDA-538)

[www.kmda.wb.gov.in](http://www.kmda.wb.gov.in)  
[www.wbtenders.gov.in](http://www.wbtenders.gov.in)

ICA- T17452(3)/2025

**Have fun  
with facts  
on Sundays**

Catch the latest column of  
**HTW TWTW**  
THE WEEK THAT WAS  
A quiz on the week's development.

**HTW** [@hottelweek](#) [hottelweek](#) [hottelweek](#) [hottelweek](#)

**GE VERNOVA**

**GE Power India Limited**

**CIN:** L74140MH1992PLC068379, **Regd Office:** Regus Magnum Business Centers  
11th floor Platina, Block G Plot C-59, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra,  
India - 400051 **Website:** [www.gevernova.com/regions/asia/in/ge-power-india-limited](http://www.gevernova.com/regions/asia/in/ge-power-india-limited)  
**E-Mail ID:** [in.investor-relations@gevernova.com](mailto:in.investor-relations@gevernova.com)

---

**Statement of Standalone and Consolidated un-audited Financial Results  
for the quarter ended on 30 June 2025**


The Board of Directors of GE Power India Limited ('the Company'), at its meeting held on Wednesday, 13 August 2025 approved the unaudited Financial Results of the Company for the first quarter ended on 30 June 2025 ('Financial Results').

The Financial results along with the Limited Review Report, has been posted on the Company's website at: <https://www.gevernova.com/regions/asia/in/sites/www.gevernova.com.regions.asia.in/files/2025-08/view-the-unaudited-financial-results-for-the-first-quarter-ended-30-june-2025-and-press-release.pdf> and can be accessed by scanning the Quick Response Code ('QR code').

**For and on behalf of GE Power India Limited**

**Sd/-  
(PUNEET BHATLA)  
Managing Director  
DIN 09536236**

**Place: Noida  
Date : 14 August 2025**

<div>  <div> <h1>INTRASOFT TECHNOLOGIES LIMITED</h1> <p>Registered Office : 502A, Prathamesh, Raghuvanshi Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013. Tel : 91-22-4004-0008. Fax : 91-22-2490-3123. Email : intrasoft@itindia.com, Website : www.itindia.com CIN : L24133MH1996PLC197857</p> </div> </div>				
STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2025				
₹ In Lakhs				
PARTICULARS	Quarter Ended			Year Ended
	30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
I Revenue from Operations	12899.12	13004.00	12324.02	50719.37
II Net Profit / (Loss) for the period before Tax	438.86	327.26	370.38	1556.69
III Net Profit / (Loss) for the period after Tax	410.03	235.22	371.14	1268.50
IV Total Comprehensive Income for the Period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	436.28	199.89	339.86	1717.11
V Paid - Up Equity Share Capital (face value of ₹ 10 each, fully paid-up)	1631.17	1631.17	1631.17	1631.17
VI Reserve & Surplus (Other Equity)	-	-	-	21218.31
VII Earnings Per Equity Share (EPS) (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)- Basic & Diluted:	2.51	1.45	2.28	7.78
VIII <b>Additional Information on Standalone Financial Results is as follows:</b>				
Revenue from Operations	327.11	384.86	166.38	1278.46
Profit / (Loss) before Tax	57.58	92.39	-28.45	204.76
Profit / (Loss) after Tax	41.59	12.87	1.51	56.61

**NOTES :**

a. The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the Stock Exchange(s) under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the quarterly / annual financial results is available on the websites of the Stock Exchange(s) ([www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com)) and on Company's Website at [www.itindia.com](http://www.itindia.com).

b. For the other line items as per the specified Regulation of the SEBI Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) (BSE and NSE) and can be accessed on [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com).

**Place:** Kolkata

**Dated:** 16 June 2025


For **IntraSoft Technologies Ltd.**

Sd/-


**Arvind Kajarja**

**Managing Director**

**DIN. 00169091**



Scan this QR code to download Unaudited Financial Results for the Quarter Ended 30 June 2025

Black Box Limited			BLACK BOX	
Registered Office : 501, 5th Floor, Building No.9, Airoli Knowledge Park, MIDC Industrial Area, Airoli, Navi Mumbai - 400708				
STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2025				
(₹ in Crores, unless otherwise stated)				
Particulars	Quarter Ended			Year Ended
	Unaudited			Audited
	30/06/2025	31/03/2025	30/06/2024	31/03/2025
Total income from operations	1,386.74	1,544.58	1,423.38	5,966.91
Profit / (Loss) before impact of foreign currency transactions and translations, share of net (loss) / profit of investment accounted for using the equity method, exceptional items and tax	46.37	69.60	59.51	284.47
Net profit / (loss) for the period (before exceptional items and tax)	57.80	74.08	55.51	277.55
Net profit / (loss) for the period before tax (after exceptional items)	45.20	57.78	40.26	211.86
Net profit / (loss) for the period after tax (after exceptional items)	47.43	60.47	37.09	204.78
Total Comprehensive Income for the period / year (net of taxes) - gain / (loss)	61.62	45.56	64.14	143.63
Earnings before interest, tax, depreciation & amortisation and other income (EBITDA)	116.25	146.96	114.31	529.79
Paid-up equity share capital (face value of ₹ 2 each)	33.96	33.87	33.62	33.87
Other equity as shown in the audited Balance Sheet				724.87
Earnings / (Loss) per share of ₹ 2 each before exceptional items:				
Basic (in ₹)	3.54*	4.53*	3.11*	16.06
Diluted (in ₹)	3.52*	4.49*	3.11*	16.00
Earnings / (Loss) per share of ₹ 2 each after exceptional items:				
Basic (in ₹)	2.80*	3.57*	2.21*	12.16
Diluted (in ₹)	2.79*	3.54*	2.20*	12.11
* Not annualised				
Notes:				
1. The above is an extract of the detailed format of consolidated financial results for the quarter ended on 30 June 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the Stock Exchange's websites ( <a href="http://www.nseindia.com">www.nseindia.com</a> and <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> ) and Company's website ( <a href="http://www.blackbox.com">www.blackbox.com</a> ).				
2. The consolidated unaudited financial results (the 'Statement') have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34, Interim Financial Reporting ('Ind AS 34'), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (the 'Act'), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).				
STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2025				
(₹ in Crores, unless otherwise stated)				
Particulars	Quarter Ended			Year Ended
	Unaudited			Audited
	30/06/2025	31/03/2025	30/06/2024	31/03/2025
Total income from operations	75.99	124.46	84.18	376.86
Profit / (loss) before impact of foreign currency transactions and translations and tax	1.07	15.16	(2.63)	11.31
Net profit / (loss) for the period (before exceptional items and tax)	1.18	15.45	(2.63)	11.98
Net profit / (loss) for the period (after exceptional items and tax)	1.16	15.47	(2.58)	11.88
Total Comprehensive Income for the period / year (net of taxes) - gain / (loss)	1.10	15.53	(2.43)	11.59
Earnings before interest, tax, depreciation & amortisation and other income (EBITDA)	2.33	17.33	(0.30)	20.10
Paid-up equity share capital (face value of ₹ 2 each)	33.96	33.87	33.62	33.87
Other equity as shown in the audited Balance Sheet				426.85
Earnings / (loss) per share of ₹ 2 each:				
Basic (in ₹)	0.07*	0.91*	(0.15)*	0.71
Diluted (in ₹)	0.07*	0.91*	(0.15)*#	0.70
* Not annualised				
Notes:				
1. The above is an extract of the detailed format of standalone financials results for the quarter ended 30 June 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the stock exchange's websites ( <a href="http://www.nseindia.com">www.nseindia.com</a> and <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> ) and Company's website ( <a href="http://www.blackbox.com">www.blackbox.com</a> ).				
2. These standalone unaudited financial results (the 'Statement') have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34, Interim Financial Reporting ('Ind AS 34'), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 (the 'Act'), and other accounting principles generally accepted in India and is in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).				
# The effect of 366,000 potential equity shares outstanding as at 30 June 2024 is anti-dilutive and thus these shares are not considered in determining diluted loss per share.				
The Statement has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 13 August 2025. The statutory auditors have carried out a limited review of this Statement.				
		FOR AND ON BEHALF OF THE BOARD SANJEEV VERMA WHOLE-TIME DIRECTOR DIN: 06871688		
Place: Dallas, USA Date: 13 August 2025 CIN: L32200MH1986PLC040652				



## उन्नती आणि महेशची बाजी ; करिनानेही पटकावले जेतेपद

मुंबई : ४८ व्या बॉम्बे जिमखाना महाराष्ट्र राज्य खुल्या स्पर्धेत १९ वर्षांखालील मुली आणि मुलांच्या एकेरीत अनुक्रमे, बिगार मानांकित करिना फिक्स आणि पुरव रांभियाने विजेतेपद पटकावले. पुरुष व महिला गटात अनुक्रमे उन्नती त्रिपाठी आणि महेश माणगावकरने बाजी मारली. बॉम्बे जिमखाना कोर्टवर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुरुवारी १९ वर्षांखालील मुली गटात करिनाने याशी जैन हिच्यावर ११-६, ११-५, १२-१० सरळ गेममध्ये विजय मिळवला. मुलांमध्ये पुरव रांभियाने रचित शाह याला ११-४, ११-५, ७-११, ४-१ (जखमी निवृत्त) असे हरवले. पहिले दोन गेम जिंकून पुरवने आघाडी घेतली. रचितने तिसरा गेम जिंकत पुनरागमन केले. मात्र, चौथ्या गेममध्ये दुखापतीने डोके वर काढल्याने त्याने सामना सोडून दिला. त्यावेळी, पुरव हा ४-१ असा आघाडीवर होता. महिला एकेरीच्या फायनलमध्ये उन्नतीने तनिष्का जैनचे आव्हान ११-६, ११-७, ११-९ असे मोडीत काढले. पुरुष एकेरीत महेशने अंश त्रिपाठीवर ११-४, ११-५, ११-६ अशी सरळ गेममध्ये मात केली.



## आशिया कपपूर्वीच पाकिस्तानचा थरकाप

## हिंदुस्थाननेच पाकिस्तानविरुद्ध खेळू नये - बासित अली

कराची, दि. १४ (वृत्तसंस्था)- आशिया कप स्पर्धेला अवघा महिनाभर बाकी असताना १४ सप्टेंबरला हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या महामुकाबल्यापूर्वीच वादाचे नवनवे थर रचले जात आहेत. एका बाजूला हिंदुस्थानी चाहत्यांकडून पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळू नये अशी मागणी होत असताना दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा माजी फलंदाज बासित अलीने थेट हिंदुस्थानलाच सामना टाळण्याची विनंती केली आहे. तुम्हीच पाकिस्तानविरुद्ध सामना खेळू नका, अशी त्याने विनवणी केलीय.

अलीने ही विनंती पाकिस्तानच्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवांनंतर केली. वेस्ट इंडीजने मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानला तीन सामन्यांच्या वनडे



मालिकेत २-१ अशा फरकाने हरवले. हा ३३ वर्षांनंतर वेस्ट इंडीजचा पाकिस्तानवरचा पहिला मालिका विजय ठरला आहे. बासित अलीने द गेम प्लॅन या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले, “मी प्रार्थना करतो की हिंदुस्थानने आशिया

कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये. जसा वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये खेळण्यास नकार दिला होता, तशीच भूमिका घ्यावी. कारण हिंदुस्थानकडून पाकिस्तानला इतका जबरदस्त मार पडेल की याची कल्पनाही करता येणार नाही.”

## हिंदुस्थानचा

## पाकिस्तानवर दबदबा

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हिंदुस्थानचे पारडे जड राहिले आहे. आतापर्यंत झालेल्या १३ सामन्यांपैकी १० सामन्यांत हिंदुस्थानने पाकिस्तानला नमवले आहे. टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये झालेल्या अखेरच्या सामन्यात पाकिस्तानला १२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अपयश आले होते व सहा धावांनी पराभव पत्करावा लागला होता. २०२३ मध्ये आशिया कपचे विजेतेपद हिंदुस्थाननेच पटकावले होते.

## तीन वेळा आमनेसामने

## होण्याची शक्यता

या वर्षी आशिया कपमध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तान एकाच गटात असून गटपातळीवर एकदा, सुपर फोरमध्ये दुसऱ्यांदा आणि दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचल्यास तिसऱ्यांदा सामना होऊ शकतो.

## बीसीसीआयकडे यजमानपद

बीसीसीआय या स्पर्धेचा यजमान आहे. मात्र हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे सामने संयुक्त अरब अमिरातीत आयोजित केले जात आहेत. दोन्ही देशांमध्ये २०२७ पर्यंत केवळ तटस्थ ठिकाणीच सामने खेळण्याचे मान्य झाले आहे. याच पार्श्वभूमीवर या वर्षी मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान पद पाकिस्तानकडे होते, परंतु हिंदुस्थानने सर्व सामने दुबईत खेळत विजेतेपद संपादले होते.

## आशिया कपसाठी गिलच्या पुनरागमनाची चर्चा



नवी दिल्ली, दि. १४ (वृत्तसंस्था)- हिंदुस्थानच्या टी-२० संघापासून काहीसा दूर असलेल्या शुभमन गिलला पुन्हा एकदा या वेगवान क्रिकेटचे वेध लागले आहेत. इंग्लंड दौऱ्यात चार शतकांसह ७५४ धावा करत प्लेअर ऑफ द सिरीजचा मान मिळवणारा कसोटी कर्णधार शुभमन गिल आगामी आशिया कपसाठी संघात परतण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान आपला पहिला सामना १० सप्टेंबरला युएईविरुद्ध खेळेल. आयपीएल २०२५ मध्ये १५६ स्ट्राईक रेटसह ६५० धावा व सहा अर्धशतके ठोकणारा गिल वनडेतील जोरदार कामगिरीनंतर (५५ सामन्यांत २,७७५ धावा) टी-२० संघात उपकर्णधारपदाचाही दावेदार

मानला जात आहे. मागील वर्षी टी-२० विश्वचषकात तो मुख्य संघाऐवजी राखीव खेळाडू म्हणून संघासोबत होता. त्यानंतर दुखापतीमुळे तो अनेक टी-२० सामन्यांमध्ये स्थान मिळवू शकला नाही. २८ सप्टेंबरला आशिया कप फायनलनंतर लगेच वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यामुळे निवड समितीसमोर सर्वोत्तम संघ निवडण्याचे आव्हान आहे. पुढील वर्षी श्रीलंकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी आशिया कपही महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या संघात यशस्वी जैसवाल आणि शुभमन गिल दोघांपैकी एकाला संधी मिळते की दोघेही सलामीला एकत्र उतरतात, हे लवकरच दिसेल.

## बुची बाबू स्पर्धेत ऋतुराज आणि पृथ्वी खेळणार



पुणे, दि. १४ (क्री.प्र.)- भारतीय क्रिकेटपटू रुराज गायकवाड आणि पृथ्वी शॉ यांची चेन्नईत १८ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या बुची बाबू क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १७ सदस्यीय संघात निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र संघाचे नेतृत्व अष्टपैलू फलंदाज अंकित बावगेकडे सोपवण्यात आले आहे. ही स्पर्धा पृथ्वी शॉसाठी महाराष्ट्र संघाकडून खेळण्याची पहिलीच वेळ असेल. गेल्या हंगामात मुंबईकडून निराशाजनक खेळ, फिटनेस तसेच शिस्तभंगाच्या कारणावरून त्याला संघातून वगळण्यात आले होते.

महाराष्ट्र संघ : अंकित बावगे (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, सिद्धेश वीर, सचिन धस, अर्शिन कुलकर्णी, हर्षल काटे, सिद्धार्थ म्हात्रे, सौरभ नवळे, मंदार भंडारी, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, प्रदीप दाढे, विकी ओस्तवाल, हितेश वाळुंज, प्रशांत सोलंकी, राजवर्धन हंगरेकर.



## बृहन्मुंबई महानगरपालिका

घन कचरा व्यवस्थापन - वाहतूक

पूर्व उपनगर

क्र. कार्य. अभि./वाह./पू ऊ/५२९९/घकव्य दि. १४.०८.२०२५

## ई-निविदा सूचना

बृहन्मुंबई महानगरपालिका (बृमनपा) चे आयुक्त महाटेंडर्स पोर्टलवर खालील ऑन लाईन निविदा मागवीत आहेत:

अनु. क्र.	कामाचे नाव आणि ई-बोली क्र.	इसारा रक्कम ठेव (इस्ट) (रु.)	निविदा शुल्क (रु.)	बोली सुरु दिनांक आणि वेळ	बोली समाप्ती दिनांक आणि वेळ
१	कार्य अभि. (वाह) पू ऊ विभागाअंतर्गत रिफ्यूज व्हेईकल्सच्या प्रचालनासाठी विलनर म्हणून बहुउद्देशी कर्मचारी भाड्याने (एमपीडब्ल्यू) घेणे. (ग्रुप ए- पू. ऊ. विभाग) निविदा आयडी : २०२५_एमसीजीएम_१२१०६३९_१	२५,०००/-	३,६३०/- +१८% जीएसटी	१५.०८.२०२५ स. ११:०० वा.	२२.०८.२०२५ सायं. ४:०० वा.
२	कार्य अभि. (वाह) प ऊ विभागाअंतर्गत रिफ्यूज व्हेईकल्सच्या प्रचालनासाठी विलनर म्हणून बहुउद्देशी कर्मचारी भाड्याने (एमपीडब्ल्यू) घेणे. (ग्रुप बी - प. ऊ. विभाग) निविदा आयडी : २०२५_एमसीजीएम_१२१०६४९_१	२५,०००/-	३,६३०/- +१८% जीएसटी	१५.०८.२०२५ स. ११:०० वा.	२२.०८.२०२५ सायं. ४:०० वा.

निविदेची प्रत महाराष्ट्र सरकारच्या (महाटेंडर्स) च्या ई-प्रोक्चुरमेंट सिस्टीम (<https://mahatenders.gov.in>) तसेच बृमनपाचे पोर्टल संकेतस्थळ (<http://portal.mcgm.gov.in>) वरून डाऊनलोड करता येतील.

पीआरओ/१२९७/जाही/२०२५-२६ वेळेत निदान, वाचवी प्राण सही/- कार्यकारी अभियंता (वाह) पू. ऊ.



## इंट्रासॉफ्ट टेक्नोलॉजी लिमिटेड

नोंदणी ऑफिस: ५०२ ए, प्रथमेश, रघुवंशी मिल्स कंपाउंड, सेनापती बापू मार्ग, लोअर पार्ल, मुंबई ४०००१३

दूर: ९१-२२-४००४-०००८, फॅक्स: ९१-२२-२४९०-३१२३, ई-मेल: [intrasoft@india.com](mailto:intrasoft@india.com)संकेतस्थळ: [www.itindia.com](http://www.itindia.com) सीआयएन: एल२४१३३एमएए१९१६पीएलसी१९७८५७

३० जून २०२५ रोजी संपलेल्या त्रैमासिकासाठी अलेखापरीक्षित एकत्रिकृत वित्तीय निष्कर्षांचे निवेदन

रु. लाखांमध्ये

तपशील	संपलेले त्रैमासिक			संपलेले वर्ष
	३०.०६.२०२५ ( अलेखापरीक्षित )	३१.०३.२०२५ ( लेखापरीक्षित )	३०.०६.२०२४ ( अलेखापरीक्षित )	३१.०३.२०२५ ( लेखापरीक्षित )
I. कार्यामधून महसूल	१२८९९.१२	१३००६.००	१२३२४.०२	५०९९९.३७
II. कर पूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा/ ( तोटा )	४३६.८६	३२७.८६	३७०.३८	१५५६.६९
III. कर पश्चात कालावधीसाठी निव्वळ नफा/ ( तोटा )	४१०.०३	२३५.२२	३७९.१४	१२८८.५०
IV. कालावधीसाठी एकूण सर्वेक्ष उत्पन्न (एकत्रित नफा/ ( तोटा ) ( कर पश्चात आणि अन्य सर्वेक्ष उत्पन्न	४३६.८६	४३६.८६	३७९.१४	१२८८.५०
V. भरणा केलेले समभाग भांडवल ( रु. १०/- दर्शनी मूल्याचे, पूर्ण भरणा केलेले )	४३६.१७	४३६.१७	४३६.१७	४३६.१७
VI. राखीव आणि अतिरिक्त ( अन्य समभाग )	-	-	-	२१२१८.३१
VII. प्रती समभाग उत्पन्न (ईपीएस) ( रु. १०/- प्रत्येकी ) ( चालू आणि अग्रहित कार्यामधून )	२.५९	१.३५	२.२८	७.७८
VIII. एकमेव आर्थिक निष्कर्षांवरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे:				
कार्यामधून महसूल	३२७.११	३८४.८६	१६६.३८	१२७८.४६
कर पूर्व नफा/ ( तोटा )	५७.५८	९२.३९	-२८.२५	२०४.६१
कर पश्चात नफा/ ( तोटा )	४१९.५९	४७७.२५	१३८.१३	१४८३.०७

टिपा:

१. सेबी ( लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिसक्लोझर रिकव्हरमेंट्स ), २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर करावयाच्या त्रैमासिक/ वार्षिक आर्थिक निष्कर्षांच्या तपशीलावर आराखड्याचा उपरोक्त आराखडा आहे स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) आणि [www.nseindia.com](http://www.nseindia.com) वर आणि कंपनीच्या [www.itindia.com](http://www.itindia.com) संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

२. सेबी ( लिस्टिंग रेग्युलेशनच्या ) विनियमित नियमांनुसार हार लावून आयटमसाठी, स्टॉक एक्सचेंज ( बीएसई आणि एनएसई ) ला सर्वेक्ष खुलासे केले गेले आहेत आणि [www.bseindia.com](http://www.bseindia.com) आणि [www.nseindia.com](http://www.nseindia.com) वरून प्राप्त करता येतील.

टिकाण: कोलकाता

दिनांक : १४ ऑगस्ट, २०२५

इंट्रासॉफ्ट टेक्नोलॉजीस लिमिटेडकरिता

सही:-

अरविंद कजारीया

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन: ००१०६९०१



३० जून २०२५ रोजी संपलेल्या त्रैमासिकासाठी लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष डाऊनलोड करण्यासाठी हा क्वआर कोड स्कॅन करा.

## ओळखा तुमच्या सोन्याची शक्ती

₹ कमाल लोन मूल्य % आकर्षक ब्याज दर\*

⌚ जलद वितरण 🏠 कमाल लोन कालावधी



## जास्त कमवा अधिक आनंद घ्या

१३ महिन्यांसाठी सुधारित व्याजदर

२ ऑगस्ट २०२५ पासून लागू



\* अटी लागू

CSB Bank Ltd. - Regd. Office: CSB Bhavan, St. Mary's College Road, Thiruvananthapuram 680 020

CIN: L65191KL1920PLC000175

CSB Bank Ltd. - Regd. Office: CSB Bhavan, St. Mary's College Road, Thiruvananthapuram 680 020

CIN: L65191KL1920PLC000175

CSB Bank  
Trusted Heritage Smart Future